

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत
लातूर जिल्ह्यातील १२४ वैयक्तिक घरकुल
लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व
निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.४२२/योजना-१
नवीन प्रशासकीय इमारत,३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१,
दिनांक २४/१/२०१८.
- २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-
२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
- ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/
प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
- ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
- ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांचे क्र.४२५२, माहे एप्रिल, २०२३ रोजीचे पत्र.

शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४.०२.२०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या लातूर जिल्ह्यातील १२४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता लातूर जिल्ह्यातील १२४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.१,४८,८०,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी अठ्ठेचाळीस लक्ष ऐंशी हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.५,९५,२००/- (अक्षरी रुपये पाच लक्ष पंच्याण्णव हजार दोनशे फक्त) असा एकूण रु.१,५४,७५,२००/- (अक्षरी रुपये एक कोटी चोपन्न लक्ष पंच्याहत्तर हजार दोनशे फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील १२४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
 १. लातूर जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या/वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, लातूर व सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, लातूर व सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१५०७७१३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/लातूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, लातूर.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), लातूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लातूर.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, लातूर.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/लातूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.४२२/योजना-१

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या लातूर जिल्ह्यातील १२४ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१	दशरथ नारायण तिडके	कुणकी	जळकोट
२	विकास रामकृष्ण तिडके	कुणकी	जळकोट
३	राम किशन पवार	कुणकी	जळकोट
४	जेजेराम शंकर केंद्रे	कुणकी	जळकोट
५	भालचंद्र देविदास तिडके	कुणकी	जळकोट
६	हणमंत जयवंत गित्ते	कुणकी	जळकोट
७	दिगाबर गणपती केंद्रे	कुणकी	जळकोट
८	सोमनाथ माधव मुंढे	कुणकी	जळकोट
९	माधव सदाशिव मुंढे	कुणकी	जळकोट
१०	गयाबाई शंकर मुंढे	कुणकी	जळकोट
११	किशन रामराव तिडके	कुणकी	जळकोट
१२	रेवणबाई विश्वनाथ तिडके	कुणकी	जळकोट
१३	तुकाराम यादव तिडके	कुणकी	जळकोट
१४	गोविंद संभाजी गित्ते	कुणकी	जळकोट
१५	शिवाजी भाऊराव केंद्रे	कुणकी	जळकोट
१६	सोयन्याबाई शंकर तिडके	कुणकी	जळकोट
१७	विलास रामचंद्र तिडके	कुणकी	जळकोट
१८	उज्ज्वलाबाई मारोती केंद्रे	कुणकी	जळकोट
१९	मारोती बाबुराव केंद्रे	कुणकी	जळकोट
२०	बालाजी शंकर केंद्रे	कुणकी	जळकोट
२१	राजीव शंकर केंद्रे	कुणकी	जळकोट
२२	महेश शिवाजी केंद्रे	कुणकी	जळकोट
२३	यशोदाबाई धर्मराज केंद्रे	कुणकी	जळकोट
२४	बालाजी मारोती केंद्रे	कुणकी	जळकोट
२५	सचिन पंढरी तिडके	कुणकी	जळकोट

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
२६	हरिदास गोविंद तिडके	कुणकी	जळकोट
२७	संभाजी गणपती केंद्रे	कुणकी	जळकोट
२८	शंकर किशन केंद्रे	कुणकी	जळकोट
२९	नागनाथ संभाजी गित्ते	कुणकी	जळकोट
३०	तुकाराम रावसाहेब तिडके	कुणकी	जळकोट
३१	रामनाथ एकनाथ तिडके	कुणकी	जळकोट
३२	पंढरीनाथ एकनाथ तिडके	कुणकी	जळकोट
३३	रघुनाथ एकनाथ तिडके	कुणकी	जळकोट
३४	गोपिनाथ रामराव केंद्रे	कुणकी	जळकोट
३५	बालाजी सुरेश तिडके	कुणकी	जळकोट
३६	नागेश गणपती तिडके	कुणकी	जळकोट
३७	कोडिबा राजाराम केंद्रे	कुणकी	जळकोट
३८	जयवंत जळबा गित्ते	कुणकी	जळकोट
३९	हिरामण बळीराम तिडके	कुणकी	जळकोट
४०	शिवाजी ग्यानोबा तिडके	कुणकी	जळकोट
४१	धर्माबाई बाबुराव तिडके	कुणकी	जळकोट
४२	बालाजी सखाराम तिडके	कुणकी	जळकोट
४३	बाबु सखाराम तिडके	कुणकी	जळकोट
४४	शिवाजी भानुदास तिडके	कुणकी	जळकोट
४५	शिवाजी ग्यानोबा तिडके	कुणकी	जळकोट
४६	सदाशिव व्यंकटी केंद्रे	कुणकी	जळकोट
४७	पंढरी बाबाराव केंद्रे	कुणकी	जळकोट
४८	संभाजी रामराव मुंडे	कुणकी	जळकोट
४९	विठठल तुकाराम केंद्रे	कुणकी	जळकोट
५०	अमोल बालाजी तिडके	कुणकी	जळकोट
५१	आमृत सुधाकर केंद्रे	कुणकी	जळकोट
५२	शिवदास यादव तिडके	कुणकी	जळकोट
५३	राहुल गोविंद केंद्रे	कुणकी	जळकोट
५४	नावनाथ मारोती कांगणे	कुणकी	जळकोट
५५	जनार्दन नामदेव नागरगोजे	कुणकी	जळकोट
५६	सखाराम उत्तम मुंडे	कुणकी	जळकोट
५७	राम मारोती कांगणे	कुणकी	जळकोट

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
५८	दत्ता भानुदास नागरगोजे	कुणकी	जळकोट
५९	नंदकिशोर मसाजी मुढे	कुणकी	जळकोट
६०	भरत नाथराव केंद्रे	कुणकी	जळकोट
६१	दत्ता नाथराव केंद्रे	कुणकी	जळकोट
६२	हाणमंत माधव मुढे	कुणकी	जळकोट
६३	नामदेव निवृत्ती मुढे	कुणकी	जळकोट
६४	गजानन अशोक मुढे	कुणकी	जळकोट
६५	मनोहर लक्ष्मण मुंढे	कुणकी	जळकोट
६६	रंभाबाई चुंडाजी मुंढे	कुणकी	जळकोट
६७	बाबु सुग्रीव केंद्रे	कुणकी	जळकोट
६८	प्रभाकर सुग्रीव केंद्रे	कुणकी	जळकोट
६९	लक्ष्मण सिद्राम केंद्रे	कुणकी	जळकोट
७०	बापुराव काशिनाथ केंद्रे	कुणकी	जळकोट
७१	भरत गणपत तिडके	कुणकी	जळकोट
७२	धोडुतात्या उत्तम तिडके	कुणकी	जळकोट
७३	गणपती लक्ष्मण केंद्रे	कुणकी	जळकोट
७४	रामकिशन लक्ष्मण केंद्रे	कुणकी	जळकोट
७५	मारोती पांडुरंग केंद्रे	कुणकी	जळकोट
७६	संभाजी मारोती केंद्रे	कुणकी	जळकोट
७७	तिरुपती देवराव केंद्रे	कुणकी	जळकोट
७८	बालाजी विठठल तिडके	कुणकी	जळकोट
७९	लक्ष्मण व्यंकोबा तिडके	कुणकी	जळकोट
८०	विठ्ठल रामकिशन तिडके	कुणकी	जळकोट
८१	दिगांबर रमेश तिडके	कुणकी	जळकोट
८२	बालाजी ग्यानोबा तिडके	कुणकी	जळकोट
८३	बालाजी संभाजी गित्ते	कुणकी	जळकोट
८४	तुकाराम जयवंत गित्ते	कुणकी	जळकोट
८५	गणपती जयवंत गित्ते	कुणकी	जळकोट
८६	यमुनाबाई शंकर तिडके	कुणकी	जळकोट
८७	गोविंद व्यंकटराव केंद्रे	कुणकी	जळकोट
८८	चंपाबाई रामदास केंद्रे	कुणकी	जळकोट
८९	वैकुंठ पदमाकर तिडके	कुणकी	जळकोट

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
९०	विठ्ठल यादव तिडके	कुणकी	जळकोट
९१	गुणाबाई प्रभाकर तिडके	कुणकी	जळकोट
९२	रामकिशन धोडिबा केदार	कुणकी	जळकोट
९३	उर्मिला ऊर्फ गयाबाई लक्ष्मण केंद्रे	कुणकी	जळकोट
९४	नागोराव भुजंग केंद्रे	कुणकी	जळकोट
९५	चंद्रकांत नागोराव केंद्रे	कुणकी	जळकोट
९६	उध्दव जनार्धन केंद्रे	कुणकी	जळकोट
९७	सुनंदा दत्तात्रय केंद्रे	कुणकी	जळकोट
९८	संजय शंकर केंद्रे	कुणकी	जळकोट
९९	अरुण रामकिशन केंद्रे	कुणकी	जळकोट
१००	नारायण जनार्धन केंद्रे	कुणकी	जळकोट
१०१	माधव जनार्धन केंद्रे	कुणकी	जळकोट
१०२	उत्तम देवराव केंद्रे	कुणकी	जळकोट
१०३	मनिषा सुर्यकांत केंद्रे	कुणकी	जळकोट
१०४	मोतीराम माधव केंद्रे	कुणकी	जळकोट
१०५	राजीव माधव केंद्रे	कुणकी	जळकोट
१०६	माधव संभाजी तिडके	कुणकी	जळकोट
१०७	बालाजी सोनबा तिडके	कुणकी	जळकोट
१०८	वामन मारोती तिडके	कुणकी	जळकोट
१०९	रमेश माधवराव केंद्रे	कुणकी	जळकोट
११०	व्यंकटी किशन केंद्रे	कुणकी	जळकोट
१११	धनंजय उत्तम तिडके	कुणकी	जळकोट
११२	नारायण किशन तिडके	कुणकी	जळकोट
११३	दैवशाला धोडिबा तिडके	कुणकी	जळकोट
११४	नोगोराव देवराव मुंडे	कुणकी	जळकोट
११५	शिवाजी बालाजी मुंडे	कुणकी	जळकोट
११६	माधव देवराव मुंडे	कुणकी	जळकोट
११७	नरसिंग माधव तिडके	कुणकी	जळकोट
११८	तुकाराम माधव तिडके	कुणकी	जळकोट
११९	झेटिंग संभाजी तिडके	कुणकी	जळकोट
१२०	गोविंद संभाजी तिडके	कुणकी	जळकोट
१२१	दत्ता बाबुराव तिडके	कुणकी	जळकोट

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१२२	कृष्णा केशव तिडके	कुणकी	जळकोट
१२३	पंढरी माणिका केंद्रे	कुणकी	जळकोट
१२४	मनोजकुमार शिवाजी घुगे	कुणकी	जळकोट

(कैलास साळुंके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन